



**INDIA STEEL**  
WORKS LTD  
Inner Vision. Global Action.

BSE Limited,  
Corporate Relationship Department,  
1st Floor, New Trading Ring Rotunda Building,  
PJ Towers Dalal Street, Fort, Mumbai - 400001.

Scrip: 513361  
Date: 25/05/2023.

Dear Sirs,

**Sub: Newspaper Advertisement regarding Extra-ordinary General Meeting of the Company to be held on Friday, June 23, 2023 through Video Conference (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM).**

Ref: Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations 2015.

This is to inform you that an Extra-ordinary General Meeting ("EGM") of the Company is scheduled to be held on Friday, 23rd June, 2023 at 2:00 P.M. (IST) through Video Conference / Other Audio Visual Means.

The Notice of the EGM shall be sent to all the shareholders whose email IDs are registered with the Company / Depository Participants and shall also be available on the Company's website at [www.indiasteel.in](http://www.indiasteel.in) in due course.

We enclose herewith the newspaper clippings having advertisement published on 25/05/2023 in this regard in the newspapers i.e Active Times & Mumbai Lakshadeep.

Kindly take a note of the same.

Thanking You,  
Yours Faithfully,  
For India Steel Works Limited

  
Dilip Maharana  
Company Secretary  
(ACS: 23014)  
Encl: As Above

**REGD. OFFICE & STEEL PLANT**

Zenith Compound Khopoli,  
Raigad - 410 203, Maharashtra, India  
T: +91 2192 265 812 F: +91 2192 264 061  
CIN: L29100MH1987PLC043186

**OFFICE**

304, Naman Midtown, Tower A,  
Senapati Bapat Marg, Elphinstone (W),  
Lower Parel, Mumbai - 400 013  
T: +91 22 62 304 304 F: +91 22 62 304 399

[info@indiasteel.in](mailto:info@indiasteel.in)  
[www.indiasteel.in](http://www.indiasteel.in)



**NOTICE** **BAJAJ ELECTRICALS LIMITED**  
Registered Office: 45/47, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400023

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Cert. Nos.	Distinctive Nos.
MO0336	ISHVERLAL SAKERLAL MEHTA SMT.SARLA ISHVERLAL MEHTA	2620	655	3171276 - 3173895

Place : Mumbai  
Date : 25/05/2023

Name of Applicant :  
**NILIMA ISHVERLAL MEHTA &  
VIGNESH ISHVERLAL MEHTA**

**PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT my client is desirous of purchasing the Land bearing C.T.S. No. 1810 A, admeasuring area about 602.00 Sq. Meter alongwith structures, grass, trees etc. standing upon above said Land, situated at Ambedkar Road, Mouje Kalyan, Taluka Kalyan, Thane, Maharashtra 421301, from original owners Mr. Prashant Ramesh Pimple & Mrs. Poonam Prashant Pimple, more particularly described in the schedule hereunder. Any Person having any objections, title, claim, share, by way of inheritance, mortgage, charge, lease, lien, licenses, gift, exchange, possession or encumbrances, however or otherwise is hereby required to intimate to the undersigned within fifteen days (15 days) from the date of publication this Notice of such claim, if any, with all supporting documents then failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client.

**Sd/-**  
**MR. MERAJKHAM M. PATHAN**  
ADVOCATE

**SCHEDULE OF PROPERTY**

All that piece and parcel of Land bearing C.T.S. No. 1810 A, admeasuring area about 602.00 Sq. Meter alongwith structures, grass, trees etc. standing upon & situated at Mouje Kalyan, Taluka Kalyan, Thane, Maharashtra 421301.

Dated this 24th May, 2023  
C/o: 304, 3rd Floor, Magnus Marium,  
Near GNC Kalsekar Hospital,  
Mumbra By-Pass Road,  
Kausa Mumbra, Thane. 400612.  
Mob. 9320927100

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandar, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail : ddr.tna@gmail.com Tel : 022-2533 1486

No.DDR/TNA/ Deemed conveyance/Notice/7264/2023 Date: - 23/05/2023

Application/ U/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Application No. 272 of 2023**

Applicant :- Swami Samarth Co-Op. Housing Society Limited  
Address :- Ahilyabai Chowk, Kumbharwada, Kalyan (W), Dist. Thane.

Opponents :- 1. Mrs. Tulsabai Kondaji Jadhav 2. Shri Ravindra Kondaji Jadhav 3. Shri Surenra Kondaji Jadhav 4. Shri Narendra Kondaji Jadhav. 5. Mrs. Shri Swami Samarth Developers Through Partner Sanjay Bhimsan Theri. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 12/06/2023 at 12.30 p.m.

Description of the Property :- Mouje Kalyan, Tal. - Kalyan, Dist.Thane.

CTS No.	Hissa No.	Total Area Sq.Mtr
2020	-	76.10 sq.mtrs.
2021 A	-	130.40 sq.mtrs.
		Total 206.50 sq.mtrs.

**Sd/-**  
**(Dr. Kishor Mande)**  
District Deputy Registrar,  
Co-operative Societies, Thane,  
& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandar, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail : ddr.tna@gmail.com Tel : 022-2533 1486

No.DDR/TNA/ Deemed conveyance/Notice/7264/2023 Date: - 23/05/2023

Application/ U/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Application No. 272 of 2023**

Applicant :- Swami Samarth Co-Op. Housing Society Limited  
Address :- Ahilyabai Chowk, Kumbharwada, Kalyan (W), Dist. Thane.

Opponents :- 1. Mrs. Tulsabai Kondaji Jadhav 2. Shri Ravindra Kondaji Jadhav 3. Shri Surenra Kondaji Jadhav 4. Shri Narendra Kondaji Jadhav. 5. Mrs. Shri Swami Samarth Developers Through Partner Sanjay Bhimsan Theri. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 12/06/2023 at 12.30 p.m.

Description of the Property :- Mouje Kalyan, Tal. - Kalyan, Dist.Thane.

CTS No.	Hissa No.	Total Area Sq.Mtr
2020	-	76.10 sq.mtrs.
2021 A	-	130.40 sq.mtrs.
		Total 206.50 sq.mtrs.

**Sd/-**  
**(Dr. Kishor Mande)**  
District Deputy Registrar,  
Co-operative Societies, Thane,  
& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

**PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE that by an Agreement dated 18<sup>th</sup> day of August, 2003, Mr. Ajay Manilal Parmar had purchased Core House No.C-21 admeasuring 30 sq.mts. built-up area, at Goral (1) Mangalwari Co-operative Housing Society Limited, Plot No.53, RSC-18, Goral-1, Borivali (West), Mumbai-400091 from the seller Dr. Ajaykumar Songara, on the terms and conditions stipulated therein duly registered at the office of Joint Sub-Registrar, Borivali-5, M.S.D., bearing document No.BRL11-00143-2010 dated 04.01.2010 and bonafide member of the said Society having 5 fully paid-up share of Rs.50/- each bearing share certificate No.21 distinctive members from 331 to 335 dated 05.02.1990 & Additional 5 fully paid-up share of Rs.50/- each bearing Share Certificate No.21 distinctive members from 331 to 335 dated 21.08.2022 duly endorsed in his name by the said society on dated 31.03.2011 and thereafter Shri. Ajay Manilal Parmar died intestate on 19.06.2022 at Mumbai, Maharashtra, leaving behind i) Smt. Falguni Ajay Parmar (Wife), ii) Mr. Akshay Ajay Parmar (son) & iii) Ms. Karishma Ajay Parmar (Daughter) as legal heirs of the deceased and by Release Deed dated 22.05.2023 duly registered at the office of Joint Sub Registrar, Borivali-7, M.S.D., bearing document No.BRL7-7521-2023 dated 23.05.2023, all the above legal heirs had released, relinquished all their inheritance entitled undivided equal shares right, title and interest in the aforesaid Core House in favor of their mother Smt. Falguni Ajay Parmar accordingly my client Smt. Falguni Ajay Parmar intend to pay Mhada dues and to get Mhada transfer/regularization of the above said core house in her name and to get membership and shares of the said society in accordance with the above and my client is lawful sole owner of the aforesaid core house and exclusive use of the said Core House.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against legal heirship claim/s in respect of the above said core house and any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Goral (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Goral-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably.

At Mumbai Dated this 25<sup>th</sup> day of May, 2023.

**ANUJ VINOD MORE**  
Advocate, Bombay High Court

**PUBLIC NOTICE**

I am investigating the title of MR. YOGENDRA KALLANNA UMBARJE, who is owner of schedule flat and he intends to sale the same to intended purchasers on the basis of available documents.

The devolution of the title of the said flat is as follows:

A. By Agreement, Dated, 18th June, 1971, DEWANI, MESSERS H. A. BHATI & ASSOCIATES, has sold the flat to MISS. HEMLATA SOMBHAI PATEL, being first owner.

B. By Agreement, Dated, 4th May, 1973, MISS. HEMLATA SOMBHAI PATEL, has sold the flat to MRS MUMTAZAMIR JIVA, being second owner.

C. By Agreement, Dated, 4th May, 1981, MRS MUMTAZAMIR JIVA, has sold the flat to SMT. BHARATIBEN MUKESH RAVAL & SHRI. MUKESH LALJI RAVAL, as the third owner.

D. By Agreement, Dated, 22nd March, 1982, SMT. BHARATIBEN MUKESH RAVAL & SHRI. MUKESH LALJI RAVAL, has sold the flat to MR. NARAYAN SHIVRAM AROLKAR, as the fourth owner.

E. Vide Agreement for Sale, Dated 28th July, 1995, MR. NARAYAN SHIVRAM AROLKAR, has sold the flat to MRS. VIMAL KALLANNA UMBARJE & MASTER. YOGENDRA KALLANNA UMBARJE, as the fifth owners, and later on by vide Declaration Deed, Dated 5th December, 2009, which was registered with the Sub Registrar of Assurances, Andheri Taluka, bearing Document No. BDR-1/12163/2009, Dated, 5th December, 2009, wherein it was confirmed that they have purchased the flat vide Agreement for Sale, Dated 28th July, 1995.

F. On the demise of MRS. VIMAL KALLANNA UMBARJE, who expired on 11th October, 2022, based upon the documents submitted by the only legal heir, MR. YOGENDRA KALLANNA UMBARJE, the 50% share of the deceased has transferred in his name by the said society, and accordingly he has become the sole and absolute owner.

It is further informed that Original Agreements as mentioned in above A to D, are lost or misplaced, for which the owner has lodged Police N.C./F.I.R. in Lost Report No. 419869/2023, Dated, 20th May, 2023, with D. N. Nager Police Station, Andheri (West).

All persons having or claiming any right, title or interest in the said flat or any part thereof by way of sale, gift, lease, lien, charge, trust, mortgage, loan, maintenance, easement or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his Shop No. 17, Ground floor, Nimala C.H.S. Ltd., J.P. Road, Andheri (West), Mumbai - 400 058, within 14 days from the date of publication of this notice along with certified true copy of valid documents, failing which claim/objection of any person or persons will be deemed to have been waived and/or abandoned forever and thereupon no claim shall be entertained in respect of the said flat and title certificate will be issued to my client.

**Sd/-**  
**MR. SHAILESH B. SHAH,**  
B.Com., LL.B  
Advocate High Court,  
Reg. No. MA/H/644/1988.

**Read Daily Active Times**

**NOTICE**

This is to inform to the public that Bhalchandra Damodar Vaita a member of the Vishwakarma Nagar Co-operative Housing Society Ltd. having address at A/15,Rajhans, Vishwakarma Nagar/Marg, Mulund (w), Mumbai 400080 and holding Flat No. A/15 in the building of the society, died on 31/01/2008 without making any nomination Shri 1. Jitendra Bhalchandra Vaita (04/01/1965), 2. Rajendra Bhalchandra Vaita (17/03/1966), 3. Kishori Sharad Keny (29/05/1968) are the legal heirs of the deceased are requesting to the society to transfer the said flat in their joint names. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society, if no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as provided under the Bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society / with the Secretary of the society between 10 AM to 5 PM from the date of publication of this notice till the date of expiry of this period.

**Sd/-**  
Hon Secretary  
For and on behalf of  
**The Vishwakarma Nagar Co-operative Housing Society Ltd.**

**Secur Credentials Limited**  
CIN : L74110MH2001PLC133050

Regd. Off: Prism Tower, 'A' Wing, 8th Floor, Unit No 5, Off Link Road, Mindspace, Malad (West), Mumbai, Maharashtra - 400064 | Email: complianceofficer@secur.co.in

**EXTRACT OF IND AS COMPLIANT FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023**

Sl No.	Particulars	For the Quarter Ended on			For the Year Ended on	
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
1.	Total Income from Operations	1419.16	1199.67	2210.04	5001.33	5133.91
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items)	1.58	499.11	86.58	1,055.56	269.66
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	1.58	499.11	86.58	1,055.56	269.66
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items)	13.54	367.83	90.93	778.58	162.10
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13.54	367.83	79.61	778.58	150.78
6.	Equity Share Capital	4,106.28	1,026.57	488.84	4,106.28	488.84
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (For continuing operations)* Basic & diluted	0.03	3.58	1.86	1.90	3.32

\*There are no discontinuing operations.

Common Notes to above results:

- 1) The above Audited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 23rd May, 2023.
- 2) The above Audited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"). The Ind AS are prescribed under Section 133 of the Act read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.
- 3) There are no reportable segments, which signify or in the aggregate qualify for separate disclosure as per provisions of the relevant Ind AS. The Management does not believe that the information about segments which are not reportable under Ind AS, would be useful to the users of these financial statements.
- 4) The statement of assets and liabilities has been disclosed along with audited financial results as per requirements of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- 5) The company secur credentials limited has an associate enterprise "Tempsihire LLP". There has been no activity under the LLP and as such the management has taken a decision to strike off the LLP. In order to file the same for striking off, the balance sheet as on 31-03-2023 has no value and further the bank account has also been closed by the management. Therefore, the company has not considered the same for consolidation of financial statements.
- 6) Figures has been rounded off and regrouped / re-arranged wherever necessary.
- 7) The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website, www.bseindia.com, www.nseindia.com on the Company's website www.secur.co.in

**For and on behalf of the Board**  
**Secur Credentials Limited**  
**Sd/-**  
Rahul Bahwalkar  
(Managing Director)  
DIN: 02497535

Date: 25.05.2023  
Place: Mumbai

**INDIA STEEL WORKS LIMITED**  
Regd. Off: India Steel Works Complex, Zenith Compound, Khopoli, Raigad - 410203, Maharashtra  
CIN: L29100MH1987PLC043186

**EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF INDIA STEEL WORKS LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM).**

NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Members of India Steel Works Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, June 23, 2023 at 2:00 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses that will be set forth in the Notice of EGM.

The EGM is convened in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/2020 dated December 31, 2020, No. 10/2021 dated June 23, 2021, No. 20/2021 dated December 08, 2021, No. 3/2022 dated May 5, 2022 and No. 11/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations") read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIIR/P/2021/1 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI Circular No. HO/CFD/Pod-2/P/CIIR/2023/4 dated January 5, 2023, without the physical presence of the Members at a common venue.

In accordance with the MCA Circulars, the Notice will be sent only through electronic mode to those members whose e-mail ids are registered with the Company/Depository Participants (DPs). The Notice will also be available on the website of the Company at www.indiasteel.in, websites of the Stock Exchange BSE Limited at www.bseindia.com and on the NSDL e-voting website: www.evoting.nsdl.com. Further, members can join and participate in the EGM through VC/OAVM facility only. The instructions for joining and manner of participation in the EGM will be provided in the Notice. Members attending the EGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act 2013.

Members holding shares in physical form and who have not yet registered / updated their e-mail ID with the Company are requested to register / update their email ID with the Company's Registrars and Share Transfer Agent (RTA) Link Intime India Private Limited, : +91 22 49186000, E-mail: mt.helpdesk@linkintime.com, (Website: www.linkintime.co.in, with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card and self-attested copy of any other document, eg. Driving License, Passport, Aadhar Card etc.) in support of address of the members.

Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email ID with their respective Depository Participant(s).

The Company will provide remote e-voting facility to all its members to cast their votes on the resolutions set forth in the Notice. The Company will also provide the facility of voting through e-voting system during the EGM.

The detailed procedure for casting votes through remote e-voting at the EGM shall be provided in the Notice.

This advertisement is being issued for the information and benefit of all the members of the Company in compliance with the MCA Circulars.

**For INDIA STEEL WORKS LIMITED**  
**Sd/- Varun S. Gupta**  
Managing Director  
(DIN: 02938137)

**INDIA STEEL WORKS LIMITED**  
Regd. Off: India Steel Works Complex, Zenith Compound, Khopoli, Raigad - 410203, Maharashtra  
CIN: L29100MH1987PLC043186

**EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF INDIA STEEL WORKS LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM).**

NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Members of India Steel Works Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, June 23, 2023 at 2:00 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses that will be set forth in the Notice of EGM.

The EGM is convened in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/2020 dated December 31, 2020, No. 10/2021 dated June 23, 2021, No. 20/2021 dated December 08, 2021, No. 3/2022 dated May 5, 2022 and No. 11/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations") read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIIR/P/2021/1 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI Circular No. HO/CFD/Pod-2/P/CIIR/2023/4 dated January 5, 2023, without the physical presence of the Members at a common venue.

In accordance with the MCA Circulars, the Notice will be sent only through electronic mode to those members whose e-mail ids are registered with the Company/Depository Participants (DPs). The Notice will also be available on the website of the Company at www.indiasteel.in, websites of the Stock Exchange BSE Limited at www.bseindia.com and on the NSDL e-voting website: www.evoting.nsdl.com. Further, members can join and participate in the EGM through VC/OAVM facility only. The instructions for joining and manner of participation in the EGM will be provided in the Notice. Members attending the EGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act 2013.

Members holding shares in physical form and who have not yet registered / updated their e-mail ID with the Company are requested to register / update their email ID with the Company's Registrars and Share Transfer Agent (RTA) Link Intime India Private Limited, : +91 22 49186000, E-mail: mt.helpdesk@linkintime.com, (Website: www.linkintime.co.in, with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card and self-attested copy of any other document, eg. Driving License, Passport, Aadhar Card etc.) in support of address of the members.

Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email ID with their respective Depository Participant(s).

The Company will provide remote e-voting facility to all its members to cast their votes on the resolutions set forth in the Notice. The Company will also provide the facility of voting through e-voting system during the EGM.

The detailed procedure for casting votes through remote e-voting at the EGM shall be provided in the Notice.

This advertisement is being issued for the information and benefit of all the members of the Company in compliance with the MCA Circulars.

**For INDIA STEEL WORKS LIMITED**  
**Sd/- Varun S. Gupta**  
Managing Director  
(DIN: 02938137)

**ECL FINANCE LIMITED**  
Registered Office : Tower 3, Wing 'B', Kohnohor City Mall, Kohnohor City, Kiroi Road, Kurla (West), Mumbai 400070

**DEMAND NOTICE**

Under Section 13(2) of the Securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The undersigned is the Authorized Officer of ECL Finance Limited (ECL) under Securitization And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorized Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s)/Co-borrowers/mortgagors/guarantors (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below, the account of the Borrower(s) (the "said Borrower(s)") was rendered NPA on 07.05.2023. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to ECL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further interest as detailed in the said Demand Notice(s), to the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the Loan Agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the Loan, the following Assets have been mortgaged to ECL by the said Borrower(s) respectively.

Name of Borrower(s)/ Co-Borrower(s)	Demand Notice date and amount	Description of secured asset (Immovable Property)
(LOAN ACCOUNT NO: LKOHBS0000094640)	22.05.2023 And Rs. 1,09,14,883.20 (Rupees One Crore Nine Lakhs Fourteen Thousand Six Hundred Eighty Three and Twenty Paise Only) due as on 22nd May, 2023.	Schedule of the Property Property 1: All that piece or parcel of the flat, Admeasuring area 16.32 sq. mtr Carpet being and bearing shop No.11, on the Ground Floor of the building known as, Matoshri Heights, Village-Tisgaon, Taluka- Kalyan, Dist-Thane, within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation and Registration Sub-District of Kalyan and it is bounded as under: On or Towards East- Land of Survey No.58, Hissa No.2, On or Towards West- Hajimalang Road, On or Towards South- Land of Survey No.58, Hissa No.3, On or Towards North- Land of Survey No.58, Hissa No.8 Note: More preciously mentioned in the Agreement for Sale dated August 30, 2022 bearing registration Serial No. KLN5-12033 of 2022 registered with Office of Joint Sub-Registrar Kalyan-5, Dist-Thane. Property 2 : All that piece or parcel of the Shop No. 12, Admeasuring area 11.14 Sq. Mtr carpet being and bearing Shop No.12 on the Ground Floor of the Building known as Matoshri Heights, Built On the piece and parcel of land bearing Survey No.58, Hissa No. 4 of Village-Tisgaon, Taluka- Kalyan, Dist - Thane, within the Limits of Kalyan Dombivli Municipal Corporation & Registration Sub-District of Kalyan and it is bounded as under: On or Towards East- Land of Survey No.58, Hissa No.2, On or Towards West- Hajimalang Road, On or Towards South- Land of Survey No.58, Hissa No.3, On or Towards North- Land of Survey No.58, Hissa No.8 Note: More preciously mentioned in the Agreement for Sale dated August 30, 2022 bearing registration Serial No. KLN5-12034 of 2022 registered with Office of Joint Sub-Registrar Kalyan-5, Dist-Thane.

If the said Borrowers shall fail to make payment to ECL as previously mentioned, ECL shall proceed against the above-secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the previously mentioned assets, whether by way of Sale, Lease or otherwise without the prior written consent of ECL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

**Sd/- (Authorized Officer), For ECL Finance Limited**

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the originally Shri. Harishchandra Gokarnanath Mishra was the joint owner with Mr. Vaibhav Harishchandra Mishra and occupation in respect of a Flat No. D-1401, on 14th Floor in Samridhi Co. Op. Hsg. Soc. Ltd., situated at Navghar Village, Annapurna Estate Phase IV, Indrok Phase 6, Bhayandar (E) Dist.-Thane-401105. Shri. Harishchandra Gokarnanath Mishra is expired on 30/04/2021 at Global Multipurpose Hospital, Mira Road (East), Dist. Thane-401107 & Smt. Sushila Harishchandra Mishra is expired on 16/08/2005 at P.D. Hinduja Hospital, Mahim behind him their only legal heirs 1) Mrs. Anju Sanjay Mishra D/o Harishchandra Mishra (Daughter) 2) Mrs. Shweta Ashish Pandey D/o Harishchandra Mishra (Daughter) 3) Mrs. Shipa Ashwin Dubey D/o Harishchandra Mishra (Daughter) 4) Mr. Vaibhav Harishchandra Mishra (Son).

1) Mrs. Anju Sanjay Mishra D/o Harishchandra Mishra 2) Mrs. Shweta Ashish Pandey D/o Harishchandra Mishra 3) Mrs. Shipa Ashwin Dubey D/o Harishchandra Mishra (Releasers) has excluded deed of release in favour of Mr. Vaibhav Harishchandra Mishra (RELEASEE) vide deed of release dated 24/05/2023, Vide Document Reg. No. TNW-9835-2023 dated- 24/05/2023.

All the banks, financial institution, person etc. are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim, whatsoever regarding the claims. Objections from any person having right, title, interest in the application property by way of legal heirs/Release Deed etc. with sufficient proof within 14 days from this notice otherwise it will be treated that nothing objects or claims there over it.

**PRIVACY NOTICE**  
Date: 25/05/2023  
ADVOCATE HIGH COURT  
Shop No. 5, Op. Plaza Cinema, Near Shivaji Mandir, N.C. Kulkar Road, Dadar West Mumbai 400028.

**PUBLIC NOTICE**

Public at large is hereby informed that my client Smt. Liliavanti Pravinchandra Shah have misplaced the Original Agreement for Sale dt. 7/11/1989 between Mrs. Jyoti Bhanwari, Mr. Prem Bhanwari & Mrs. Kavita Ajani (Vendors) and Smt. Liliavanti Pravinchandra Shah (Purchaser). Smt. Liliavanti Pravinchandra Shah is the owner of the Flat No. 217 in D Wing, admeasuring 560 Sq. Ft. area on Second Floor, of the Building known as "Dewan Apartments" and Society known as "The Dewan Apartment No. 1 Co-operative Housing Society Ltd.," Navghar Road, Vasai East, Taluka Vasai, District Palghar. A police Complaint has been filed at Police Station (Mira-Bhayandar, Vasai-Virar City) Lost Report No. 14779/2023 filed in Manikpur Police station, Vasai vide sft. fr. n. 121/23, dated 23/05/2023.

Any person or persons including legal heirs, having any claim, right, interests or objections over the said flat shall inform the undersigned at the below mentioned contact details within 14 days with supporting documents, from the date of publication of this Public Notice. Any claim after the aforesaid period shall be deemed to have waived or abandoned.

**Sd/-**  
**Adv. Madhuri Ashok Patil**  
Office : 302, Prita Co-op. Hsg. Society,  
Opp. Bank of Baroda, Marvepada Road, Virar  
(E), Taluka : Vasai, District : Palghar, 401305.

**PUBLIC NOTICE**

Smt. Kusum Pravinchandra Mehta, being one of the members, owning Shop no. 8/14A, on the ground floor, Sierra Tower CHS Ltd., Lokhandwala Township, Kandivli (E), Mumbai 400 101, died on 10-08-2022 at Mumbai, without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society, if no claims / objections are received by the undersigned within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any, received by the undersigned for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimant / s objectors, in the office of the society / with the Secretary of the society between 11.00 A. M. to 5.00 P. M. from the date of publication of the notice till the date of expiry of this period.

**Sd/-**  
**Mohd. Yusuf A. Memon, Advocate**  
123/B, 1st floor, shivmr CHS. Near Khar Sub-way,  
Golibar, Santacruz (E), Mumbai 400 055  
Date : 25/05/2023 Place : Mumbai

**PUBLIC NOTICE**

Mr. SALEEM AHMED KAPADIYA, a joint Member of Hava Mahal Co-Operative Housing Society Ltd., having address at Shivaji Chowk, Daftary Road, Malad (East), Mumbai - 400 097, and holding Flat no. 1004 adm. about 642 sq.ft. (carpet area) i.e. adm. 671 sq.ft. RERA carpet area lying being at C.T.S. No. 370C of village - Malad (East), Taluka - Borivali, died on or about 31-05-2021 without making any nomination. Mr. IMRAN SALIM KAPADIA & Mr. IRFAN SALIM KAPADIA, sons of the said deceased joint member, on the basis of registered Release Deed dated 25-11-2022 bearing Registration No. BRL-6-23760-2022 has made an application for the transmission of the share of the deceased joint member & transfer of share certificate with respect to the said Flat in their joint names.

The society hereby invites claims, objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased member in the Capital/ Property of the society within the period of 15 days from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to transfer the share of the deceased joint member in favour of Mr. IMRAN SALIM KAPADIA & Mr. IRFAN SALIM KAPADIA. The



अपोलो इनवेस्ट (इंडिया) लिमिटेड
सीआयएन: एन५१९००एमएच१९८५पीएससी०३६९१९
नॉंदीकृत कायदा: युनिट क्र.८०३, गोर्गा ब्यु म्, ८वा मजला, बीए देमाई इंडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र, इ-२०२२-२३३६९५/६८, ई-मेल: info@apolofininvest.com, वेबसाइट: www.apolofininvest.com

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that by way of Agreement for sale dated 9th February, 1987, Mr. SHARAD RAMESH DIXIT purchased from MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR flat situated at Flat No. 24, in Yashadnyajni CHS Ltd., A6 17, Jeevan Bima Nagar, Borivali West, Mumbai-400103 having five Shares of Rs. 50 each...

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक १८ ऑगस्ट, २००३ रोजीचे कारागामानामाई श्री. अजय मल्लिकारम परमार यांनी कोअर हाऊस क्र.३१-२२, क्षेत्रफळ ३० चौ.मी. व्हिटेअर क्षेत्र, गोर्गाई(१) मंगलवती को-ऑपरेटिव्ह होमिंग सोसायटी लिमिटेड, फ्लॉट क्र.५३, आरएससी-२८, गोर्गाई-१, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००११ ही जागा विक्रीत आहे. अजय परमार सागरा नॉंदीकृत जागा प्राप्त नमुद नियम व अटीनुसार दिनांक ०४.०२.२०२३ रोजीचे दस्तावेज क्र.बीआरएल-११-००१४३-२०१० धारक संयुक्त उपनिबंधक बोरिवली-५, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालयत नॉंदीकृतनुसार खेरी केले आहे आणि दिनांक ०५.०२.२०१० रोजीचे अनुक्रमक १०१ ते १०५ असलेले भागप्रमाणपत्र क्र.२१ धारक ४.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स आणि वा वार्षिक दिनांक ३१.०३.२०११ रोजी सदर सोसायटीद्वारे त्यांच्या नावे देण्यात आलेले दिनांक २१.०८.२०२२ रोजीचे अनुक्रमक ३३१ ते ३३५ असलेले भागप्रमाणपत्र क्र. २१ धारक ४.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सधारक आहेत आणि तदनुसार श्री. अजय मल्लिकारम परमार यांचे मुंबई, महाराष्ट्र येथे दिनांक १९.०६.२०२२ रोजी निष्पन्न झाले, त्यांच्या पत्नी व (३) कुमारी करियमा अजय परमार (मुली), (२) श्री. अजय अजय परमार (मुलगा) व (३) कुमारी करियमा अजय परमार (मुली) हे नवतऱेचे कायदेशीर वास्तुदार आहेत आणि दिनांक २३.०५.२०२३ रोजीचे दस्तावेज क्र.बीआरएल-७-५५११-२०२३ धारक संयुक्त उपनिबंधक बोरिवली-५, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालयत नॉंदीकृत दिनांक २२.०५.२०२३ रोजीच्या मुक्तता कारागामानामाई उपरोक्त सर्व कायदेशीर वास्तुदारांनी सदर कोअर हाऊस जागेतील त्यांचे वास्तुहक्कांचे प्राप्त सर्व अधिकारांचे अंतिम हस्तांतरण, अधिकार, हक्क व हित त्यांची अशी श्रीमती फाल्गुनी अजय परमार यांना नावे मुक्त केले आहेत. तदनुसार माझे अशील श्रीमती फाल्गुनी अजय परमार यांना मंडळाद्वारे यांचे नाव अंतिमपणे हटवणे आहे आणि कोअर हाऊस जागा मंडळाच्या हस्तगत/निविदात करू इच्छा आहे आणि उपरोक्तनुसार सदर सोसायटीचे सदस्यत्व व शेअर्स प्राप्त करण्याची इच्छा आहे आणि उरोक्त कोअर हाऊसच्या नावे अशील हक्कांचे मालक झाल्या आहेत आणि सदर कोअर हाऊसचा त्यांच्याकडे अधिकार आहे.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given on behalf of my clients (1) Mr. SANJAY CHANDERSHAKER REDDY and (2) MISS. LALITA GOPAL HEGDE, both are residing at Mumbai, now they intend to sale Flat No. 203, on the 2nd Floor, in the 'A' Wing, Daffodils Co-operative Housing Society Ltd., Off. Link Road, Kandepada, Dahisar (West), Mumbai 400 068, having addressing area about 467.3 Sq.mtr. also having Share Certificate No. 008 and Distinctive No. 036 to 040. Now (1) Mr. SANJAY CHANDERSHAKER REDDY and his Late Mother Mrs. VIDYA CHANDERSHAKER REDDY had purchased the said flat from M/s. D. H. ASSOCIATES by Registered Agreement for Sale, Registration No. BDR-6-06845-2007 on 24/08/2007, also (2) MISS. LALITA GOPAL HEGDE has purchased 1/3 part from above said flat through Registered Agreement for Sale, Registration No. BDR-6-02822-2008 on dated 26/03/2008. Now Mrs. VIDYA CHANDERSHAKER REDDY expired on 14/01/2018. Now any person from family members as legal heirs, or any other person or any Bank financial institution having or claiming any rights, title, interest toward said flat premises by way of Sale, Transfer, Mortgage, Lien, Lease, Gift, Maintenance, Inheritance or otherwise, any person have any claim in respect of the said Flat premises however may made the same known to the undersigned within 15 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim to the said Flat falling which it shall be deemed to have waived their objection and claim and No Objection/No Claim Certificate shall be issued in favour of my clients for sale of said property.

TCI INDUSTRIES LIMITED
CIN: L74999MH1965PLC338985
Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005.
Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: tci@mtl.net.in | Website: www.tci.in
३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकारिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात, नमुद केल्या व्यतिरिक्त)

जाहीर सूचना
खालील अनुषंगाने सविस्तर नमुद फलंतेचे मालक श्री. योगेश कालेल्या उमेज यांच्या अधिकाऱ्यांनी या चौकशी करित आहे आणि त्यांना उपलब्ध असलेल्या मूळ दस्तावेजांच्या आधारेतर सदर फलंतेची किंकी कपायची इच्छा आहे.
सदर फलंतेचे अधिकार दस्तावेज खालीलप्रमाणे:
अ. विकासक म. एच. ए. भाटी अँड असोसिएट्स प्रा. लि. दिनांक १८ जून, १९७९ रोजीचे कारागामानामाई सदर फलंते प्रथम मालक कुमारी हेमलता सोमप्राई पटेल बाब्याकडे विक्री केला.
ब. दिनांक ४ मे, १९७९ रोजीच्या कारागामानामाई कुमारी हेमलता सोमप्राई पटेल यांनी सदर फलंते द्वितीय मालक श्रीमती मुक्ताबाई अमीर जिन्ना यांच्याकडे विक्री केला.
क. दिनांक ४ मे, १९८२ रोजीच्या कारागामानामाई श्रीमती मुक्ताबाई अमीर जिन्ना यांनी सदर फलंते तृतीय मालक श्रीमती भारतीनेत्र फुकेरा रावळ व श्री. सुकेरा लालजी रावळ यांच्याकडे विक्री केला.
द. दिनांक २२ मार्च, १९८२ रोजीच्या कारागामानामाई श्रीमती भारतीनेत्र फुकेरा रावळ व श्री. सुकेरा लालजी रावळ यांनी सदर फलंते चतुर्थ मालक श्री. नारायण शिर्कार अरोलकर यांच्याकडे विक्री केला.
इ. दिनांक २८ जुलै, १९९५ रोजीच्या विक्री कारागामानामाई श्री. नारायण शिर्कार अरोलकर यांनी सदर फलंते पाचवे मालक श्रीमती निमल कालेल्या उमेज यांच्या फुकरा चोंटोट कालेल्या उमेज यांच्याकडे विक्री केला आणि तदनंतर दिनांक ५ डिसेंबर, २००९ रोजीचे घोषणा कारागामानामाई ये दिनांक ५ डिसेंबर, २००९ रोजी दस्तावेज क्र.बीईआर-१/१९९३/२००९ धारक ही उपनिबंधक, अंधेरी तालुका येथे नॉंदीकृत श्रेष्ठ वास्तुकार त्यांनी येथे निष्पन्न केले आहे की, दिनांक २८ जुलै, १९९५ रोजीच्या विक्री कारागामानामाई त्यांनी सदर फलंते खेरी केले आहे.
फ. श्रीमती निमल कालेल्या उमेज यांचे ११ ऑक्टोबर, २०२२ रोजी निष्पन्न झाल्यात त्यांचे कायदेशीर वारसादार श्री. योगेश कालेल्या उमेज यांनी सदर फलंतेच्या दस्तावेजांच्या आधारेतर सदर सोसायटीचे त्यांच्या नावे प्रत्येक ५०% शेअर्स हस्तांतरित केले आणि तदनुसार ते एकमेव मालक झाले.
उभे सुचित करण्यात येत आहे की, वर नमुद अ ३ मध्ये नमुद मुदू कारागामा हावला आहे, अजयकारिता मालकांनी डी.एन. वग पोलीस ठाणे, अंधेरी (प.) येथे दिनांक २० मे, २०२३ रोजी नॉंद क्र.२१६९१/२०२३ अंतर्गत मालकता हस्तविद्याचे पोलीस एन.सी./एन.आर. नॉंद केले आहे.
उर कोणा व्यक्तीस सदर फलंते किंवा भागावर किंकी, बंधनी, माहेतुदा, मालकी हक्क, मुक्ता, अधिभार, व्याज, तालम, परिक्षित, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणातही अधिकार, हक्क, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकारिताकडे मूळ दस्तावेजांच्या नावे कायदेशीर सूचना क्र.१७, नारायणवाडा, चिर्कना कोव्हेरॉलि, सिंगर रोड चें.पी. रोवडा जंक्शन, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे सदर सूचना प्रकाशनामामुद १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तीचे दावा त्याप/हस्तांतरित केले आहेत असे समजले जाईल आणि सदर फलंतेबाबत कोणातही दावा विवादात न घेता मांडू असावेत अधिकार प्रमाणानुसार विवरीत केले जाईल.
सही/-
श्री. योगेश मी. शाह
श्री. कमल, एरालत मी. बंधीत उच्च व्यावसाय
नॉंदी क्र.एएएए/१९४/१९९८

केमो फार्मा लॉबोरेटरीज लिमिटेड
नॉंदीकृत कायदा: १५-मुदू अगस्टीन अँड एच. डी. रो. लि. कॉर्पोरेशन, व्हिक्टर वर, कल्याण, विल्हा नं. ५३१००९
कोव्हेट कायदा: एमएल हाऊस, २वा मजला, २९, कॉ. पी. एन. रोड, फोर्ड, मुंबई-४०००१३
वेबसाइट: www.thecemopharmalaboratories.com ई-मेल: info@cemopharmalabs@gmail.com
३१ मार्च २०२३ रोजी संपलेले तिमाही आणि वार्षिक लेखापरिक्षित आर्थिक निष्कर्ष (रु. इकरावत)

Table with 4 columns: Particulars, संपलेली तिमाही (३१ मार्च, २०२३), संपलेली वर्ष (३१ मार्च, २०२२), संपलेली वर्ष (३१ मार्च, २०२१), संपलेली वर्ष (३१ मार्च, २०२०). Rows include Total Income, Profit/Loss, Net Profit/Loss, Total Comprehensive Income, Equity Share Capital, Reserves, and Earnings per Share.

PUBLIC NOTICE
This is to inform public in general that our client MR. MIKHTAR UMJI MIJAWAR is the lawful owner, possessor in respect of the Commercial Property: SHOP NO.05, GROUND FLOOR, SURYAVANSHI APARTMENTS OF BHAGIRATHI CHS LTD, AMRUT NAGAR, MUMBAI, DIST. THANE-400012.
Date: 25/05/2023
Place:Thane
Address: C2 Allied C.S., C-wing, Sharifa Road, Amrut Nagar, Mumbai, Dist. Thane -400012

SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED
CIN : L51909MH1983PLC166605
Regd. Office : 209-210, ARCADIA BUILDING, 195, NARIMAN POINT, MUMBAI - 400 021
Tel. : 022-40198600, Fax : 022-40198650; Website: www.saraswatcommercial.com; Email: saraswati.investor@gvcv.in
Statement of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and year ended March 31, 2023 (Rs in Lakhs except Sr. No.7)

इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड
नॉंदीकृत कायदा: इंडिया स्टील वर्क्स कॉर्पोरेशन, जैजिफ कंपनीड, खोलीनी, गवायड - ४१२०२३, महाराष्ट्र
सीआयएन: एन२१९१०एमएच१९८५पीएससी०३६९१८
इंडिया स्टील वर्क्स लिमिटेडची अतिरिक्त सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दृक्प्राप्त्या माध्यम (ओएचपीएम) द्वारे आयोजित केली जाईल.
याद्वारे सूचना देण्यात येत आहे की इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांनी अतिरिक्त सर्वसाधारण सभा (इंजीएम) शुक्रवार, २३ जून २०२३ रोजी दु. २:०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दृक्प्राप्त्या माध्यम (ओएचपीएम) द्वारे इंजीएमच्या सुटनेमध्ये नमुद केल्यामागे व्यवसायाबाबत विवादाबाधित करण्याकरिता होणार आहे.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to General Public on behalf of my client, Mrs. Neena Rasik Mamanian, stating that Mrs. Kantabai Kalyanji Satra, was member of The Borivali Rajesh Co-operative Housing Society Ltd., holding Flat No. D/211, Second Floor, Eksar Road, Borivali (West), Mumbai 400092, in the building of the Society. She had nominated her husband and niece Mrs. Neena Rasik Mamanian with 50% shares each. Mrs. Kantabai Kalyanji Satra also made Will dated 04.09.2015 mentioning that if her husband Mr. Kalyanji Rajesh Satra dies prior to her death, his 50% shares in the said flat property will transfer to the name of niece Mrs. Neena Rasik Mamanian and she will hold 100% shares in the said flat property and interest therein. Mrs. Kantabai Kalyanji Satra died on 19.10.2022. Subsequently Mr. Kalyanji Rajesh Satra also died on 02.03.2023. In view of the above, Mrs. Neena Rasik Mamanian will now hold 100% shares in the said flat property and interest therein. I, Mr. Dattatrey B. Rawte, Consultant, Societies Matters, therefore, hereby invite claims or objections from heir or heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property of the Society, within a period of 15 days from the date of publication of this notice, with copies of such documents and other papers in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased members in the capital/property of the Society. If no claims/objectors are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under Eye-laws of the Society. The claimants/objectors, if any, received by the Society for transfer shares and interest of the deceased members in the capital/property of the Society, the Society shall deal with in the manner provided under the Eye-laws of the Society. A copy of the registered Eye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Consultant, and mentioned below between 11.00 a.m. and 01.00 p.m. and 06.00 p.m. and 8.00 p.m. from the date of publication of this Notice till the date of its period.
Sd/- DATTATREY B. RAWTE, Consultant, Societies Matters, 202, Om Ganeshwari CHS, L.T. Road, Borivali West, Mumbai 400092, India.
Date: 25/05/2023
Place: Mumbai

१) कर्जदार आणि सह-कर्जदार आणि जागीनदार: १. एकरेट इंडस्ट्रियल ग्रुप लिमिटेड, ४५ उद्योग भवन सोसायटी रोड गोगवाड पूर्व मुंबई-४०००६३, २. अंज अरिंत चौबीस, ३. अरिंत कृष्णकुमार सोनी, ४. १०१ वेल्सलेट कोलोनील रोड जंक्शन कांमेश्वर ३ क्रॉस रोड, अंधेरी पूर्व मुंबई-४०००१३, ५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ११) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ३०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ३१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ३२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ३३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ३४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ३५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ३६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ३७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ३८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ३९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ४०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ४१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ४२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ४३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ४४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ४५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ४६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ४७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ४८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ४९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ५०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ५१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ५२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ५३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ५४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ५५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ५६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ५७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ५८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ५९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ६०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ६१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ६२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ६३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ६४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ६५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ६६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ६७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ६८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ६९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ७०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ७१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ७२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ७३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ७४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ७५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ७६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ७७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ७८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ७९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ८०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ८१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ८२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ८३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ८४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ८५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ८६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ८७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ८८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ८९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ९०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ९१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ९२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ९३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ९४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ९५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ९६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ९७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ९८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ९९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १००) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १०१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १०२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १०३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १०४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १०५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १०६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १०७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १०८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १०९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ११०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १११) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ११२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ११३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ११४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ११५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ११६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ११७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ११८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, ११९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १२०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १२१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १२२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १२३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १२४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १२५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १२६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १२७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १२८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १२९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १३०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १३१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १३२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १३३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १३४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १३५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १३६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १३७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १३८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १३९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १४०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १४१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १४२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १४३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १४४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १४५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १४६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १४७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १४८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १४९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १५०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १५१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १५२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १५३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १५४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १५५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १५६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १५७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १५८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १५९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १६०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १६१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १६२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १६३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १६४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १६५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १६६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १६७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १६८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १६९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १७०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १७१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १७२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १७३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १७४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १७५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १७६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १७७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १७८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १७९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १८०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १८१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १८२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १८३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १८४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १८५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १८६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १८७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १८८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १८९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १९०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १९१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १९२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १९३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १९४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १९५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १९६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १९७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १९८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, १९९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २००) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २०१) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २०२) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २०३) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २०४) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २०५) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २०६) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २०७) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २०८) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २०९) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २१०) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २११) कर्जदार क्रमांक: ३७५२३१२, २